

17<sup>th</sup> September, 2025

The Secretary
BSE Ltd.
Corporate Relationship Dept.,
14<sup>th</sup> floor, P. J. Tower,
Dalal Street, Fort
Mumbai - 400 001
Stock Code – 500331

The Secretary
National Stock Exchange of India Ltd.
Exchange Plaza, Plot no. C/1, G Block,
Bandra-Kurla Complex,
Bandra (E),
Mumbai - 400 051
Stock Code - PIDILITIND

Dear Sir,

### Sub.: Advertisement- Record date for issue of Bonus Equity share

Please find enclosed herewith the newspaper advertisement regarding record date for issue of Bonus Equity share published in the following newspapers:

- 'Business Standard' (English) All India edition and
- 'Sakal' (Marathi) Mumbai Edition

Kindly take the same on your records.

Thanking You,

Yours faithfully, For Pidilite Industries Limited

Manisha Shetty Company Secretary

Encl. as above

Regd. Office Regent Chambers, 7th Floor Jamnalal Bajaj Marg 208 Nariman Point Mumbai 400 021 **Pidilite Industries Limited** 

Corporate Office

Ramkrishna Mandir Road Andheri - E, Mumbai 400059, India .continued from previous page

### **BID/ISSUE PROGRAMME**

### ANCHOR INVESTOR BID/ ISSUE DATE OPENED AND CLOSED ON: TUESDAY, SEPTEMBER 09, 2025 BID/ ISSUE OPENED ON: WEDNESDAY, SEPTEMBER 10, 202

The Issue was being made through the Book Building process in terms of Rule 19(2)(b) of the Securities Contracts (Regulation) Rules. 1957, as amended ("SCRR"), read with Regulation 31 of the SEBI ICDR Regulations. The Issue was being made through the Book Building Process, in compliance with Regulation 6(1) of the SEBI ICDR Regulations, wherein not more than 50% of the Net Issue was available for allocation on a proportionate basis to Qualified Institutional Buyers (the "QIBs" and such portion, "QIB Portion"), provided that our Company, in consultation with the BRLM, may allocate up to 60% of the QIB Category to Anchor Investors, on a discretionary basis in accordance with SEBI ICDR Regulations (the "Anchor Investor Portion"). One-third of the Anchor Investor Portion was reserved for domestic Mutual Funds, subject to valid Bids being received from domestic Mutual Funds at or above the price at which allocation was made to Anchor Investors. In the event of under-subscription, or non-allocation in the Anchor Investor Portion, the balance Equity Shares was added to the QIB Portion (other than Anchor Investor Portion) ("Net QIB Portion"), Further, 5% of the Net QIB Portion was available for allocation on a proportionate basis to Mutual Funds only, and the remainder of the Net QIB Portion was available for allocation on a proportionate basis to all QIBs (other than Anchor Investors), ncluding Mutual Funds, subject to valid Bids being received at or above the Issue Price. However, if the aggregate demand from Mutual Funds is less than 5% of the Net QIB Portion, the balance Equity Shares available for allocation in the Mutual Fund Portion were added to the remaining Net QIB Portion for proportionate allocation to QIBs. Further, (a) not less than 15% of the Net Issue was available for allocation to Non-Institutional Bidders (out of which one third shall be reserved for Bidders with Bids exceeding ₹ 2,00,000 and up to ₹10,00,000 and two-thirds was reserved for Bidders with Bids exceeding ₹10,00,000) and (b) not less than 35% of the Net Issue was available for allocation to Retail Individual Bidders ("RIBs") in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received from them at or above the Issue Price. Further, Equity Shares was allocated on a proportionate basis to Eliqible Employees applying under the Employee Reservation Portion, subject to valid Bids received from them at or above the Issue Price, All potential Bidders, other than Anchor Investors, are mandatorily required to participate in the Issue through the Application Supported by Blocked Amount ("ASBA") process by providing details of their respective ASBA Account (as defined hereinafter) and UPI ID in case of UPI Bidders (defined hereinafter), which will be blocked by the Self Certified Syndicate Banks ("SCSBs") or the Sponsor Bank(s), as the case may be, to the extent of their respective Bid Amounts. Anchor Investors are not permitted to participate in the Anchor Investor Portion through the ASBA process. For further details, please see "Issue Procedure" on page 363 of the Prospectus.

The bidding for Anchor Investor opened and closed on Tuesday, September 09, 2025. The Company received 14 applications from 14 Anchor Investors for 93,95,280 Equity Shares. The Anchor Investor Issue Price was finalized at ₹165 per Equity Share. A total of 72,84,000 Equity Shares were allocated under the Anchor Investor Portion aggregating to ₹1.20.18.60.000

The Issue received 23,97,730 applications for 1,02,76,32,600 Equity Shares resulting in 60.39 times subscription. The details of the applications received in the Issue from Retail Individual Bidders, Non-Institutional Bidders and OIBs are as under (before rejections)

SI	Category	No of Applications	No. of Equity	Shares Reserved as	No. of times	Amount (₹)
no.		applied	Shares	per Prospectus	Subscribed	
Α	Retail Individual Bidders	22,77,419	23,27,31,360	84,98,000	27.39	38,39,97,54,870.00
В	Non-Institutional Bidders – more than ₹0.20 million and upto ₹1 million	75,409	9,79,16,400	12,14,000	80.66	16,15,56,39,360.00
С	Non-Institutional Bidders – more than ₹1 million	32,959	20,51,90,010	24,28,000	84.51	33,85,62,56,250.00
D	Eligible Employees	11,882	13,86,810	20,000	69.34	20,79,78,390.00
Е	Qualified Institutional Bidders (excluding Anchors Investors)	61	49,04,08,020	48,56,000	100.99	80,91,73,23,300.00
	Total	23,97,730	1,02,76,32,600	1,70,16,000	60.39	1,69,53,69,52,170.00

A summary of the final demand as per NSE and BSE as on the Bid/Issue Closing Date at different Bid prices is as under:

Sr. No	Bid Price	No. of Equity Shares	% to Total	Cumulative Total	Cumulative % of Total
1	155	3,85,470	0.04	3,85,470	0.04
2	156	19,620	0.00	4,05,090	0.04
3	157	11,610	0.00	4,16,700	0.04
4	158	18,720	0.00	4,35,420	0.04
5	159	12,690	0.00	4,48,110	0.04
6	160	2,45,430	0.02	6,93,540	0.06
7	161	16,200	0.00	7,09,740	0.07
8	162	37,620	0.00	7,47,360	0.07
9	163	1,43,460	0.01	8,90,820	0.08
10	164	2,27,070	0.02	11,17,890	0.10
11	165	85,45,73,310	79.97	85,56,91,200	80.08
12	CUT-OFF	21,29,15,610	19.92	1,06,86,06,810	100.00
	TOTAL	1,06,86,06,810	100.00		

The Basis of Allotment was finalized in consultation with the Designated Stock Exchange, being NSE on September 15, 2025.

Allotment to Retail Individual Bidders (After Rejections) (including ASBA Applications) The Basis of Allotment to the Retail Individual Bidders, who have bid at cut-off or at the Issue Price of ₹165 per Equity, was finalized in consultation with NSE. This category has been subscribed to the extent of 27.39 times. The total number of Equity Shares Allotted in Retail Individual Bidders category is 84,98,000 Equity Shares to 94,422 successful applicants. The category-wise details of the Basis of Allotment are as under

Sr.	Category	No. of Applications	% of Total	Total No. of Equity	% to Total	No. of Equity Shares	Ratio	Total No. of Equity
No		Received		Shares applied		Allotted per Bidder		Shares allotted
1	90	21,09,491	95.21	18,98,54,190	83.80	90	28:657	80,91,270
2	180	56,908	2.57	1,02,43,440	4.52	90	28:657	2,18,250
3	270	17,795	0.80	48,04,650	2.12	90	28:657	68,220
4	360	6,973	0.31	25,10,280	1.11	90	28:657	26,730
5	450	6,667	0.30	30,00,150	1.32	90	28:657	25,560
6	540	2,687	0.12	14,50,980	0.64	90	28:657	10,350
7	630	2,818	0.13	17,75,340	0.78	90	28:657	10,800
8	720	929	0.04	6,68,880	0.30	90	28:657	3,600
9	810	569	0.03	4,60,890	0.20	90	24:569	2,160
10	900	2,304	0.10	20,73,600	0.92	90	28:657	8,820
11	990	497	0.02	4,92,030	0.22	90	21:497	1,890
12	1080	467	0.02	5,04,360	0.22	90	20:467	1,800
13	1170	7,440	0.34	87,04,800	3.84	90	28:657	28,530
14	0	4519 Allottees from Ser	ial no 2 to 13 Addi	tional 1(one) share1		1	20:4519	20
	TOTAL	22,15,545	100.00	22,65,43,590	100.00			84,98,000

B. Allotment to Non-Institutional Bidders (more than ₹0.20 million and upto ₹1 million) (After Rejections) (including ASBA Applications)

The Basis of Allotment to the Non-Institutional Bidders (more than ₹ 0.20 million and upto ₹1 million), who have bid at the Issue Price of ₹ 165 per Equity Share or above, was finalized in consultation with NSE. This category has been subscribed to the extent of 80.66 times. The total number of Equity Shares allotted in this category is 12,14,000 Equity  $Shares to 963 \, successful \, applicants. \, The \, category-wise \, details \, of \, the \, Basis \, of \, Allot ment \, are \, as \, under. \, (Sample)$ Sr Category No of Applications 

Sr.	Category	No. of Applications	% of Total	Total No. of Equity   % to Total		No. of Equity Shares	Ratio	Total No. of Equity
No		Received		Shares applied		allotted per applicant		Shares allotted
1	1,260	71,216	95.78	8,97,32,160	92.97	1,260	7:540	11,62,980
2	1,350	1,065	1.43	14,37,750	1.49	1,275	14:1065	17,850
3	1,440	270	0.36	3,88,800	0.40	1,275	3:270	3,825
4	1,530	131	0.18	2,00,430	0.21	1,275	2:131	2,550
5	1,620	87	0.12	1,40,940	0.15	1,275	1:87	1,275
6	1,800	245	0.33	4,41,000	0.46	1,275	3:245	3,825
7	1,890	110	0.15	2,07,900	0.22	1,275	1:110	1,275
8	2,250	51	0.07	1,14,750	0.12	1,275	1:51	1,275
9	2,430	42	0.06	1,02,060	0.11	1,275	1:42	1,275
10	2,520	163	0.22	4,10,760	0.43	1,275	2:163	2,550
11	2,700	100	0.13	2,70,000	0.28	1,275	1:100	1,275
12	2,970	269	0.36	7,98,930	0.83	1,275	3:269	3,825
13	3,060	62	0.08	1,89,720	0.20	1,275	1:62	1,275
14	6,030	95	0.13	5,72,850	0.59	1,275	1:95	1,275
15	1,710	37	0.05	63,270	0.07	1,275	0:37	0
36	4,410	2	0.00	8,820	0.01	1,275	0:2	0
37	4,500	32	0.04	1,44,000	0.15	1,275	0:32	0
38	4,590	6	0.01	27,540	0.03	1,275	0:6	0
39	4,680	3	0.00	14,040	0.01	1,275	0:3	0
40	4,770	2	0.00	9,540	0.01	1,275	0:2	0
41	4,860	6	0.01	29,160	0.03	1,275	0:6	0
52	0	All applicants from Seria	al no 15 to 51 for 1	(one) lot of 1,275 shares	·	1,275	6:445	7,650
53	0	40 Allottees from Serial	no 2 to 52 Additio	nal 1(one) share		1	20:40	20
	TOTAL	74,351	100.00	9,65,15,190	100.00			12,14,000
C Allo	tmont to Non I	netitutional Ridders (me	oro than ₹1 millio	n) (After Painetions) (in	cluding ASBA	Applications)		

C. Allotment to Non-Institutional Bidders (more than ₹1 million) (After Rejections) (including ASBA Applications) The Basis of Allotment to the Non-Institutional Bidders (more than ₹1 million), who have bid at the Issue Price of ₹165 per Equity Share or above, was finalized in consultation with

NSE. This category has been subscribed to the extent of 84.51 times. The total number of Equity Shares allotted in this category is 24,28,000 Equity Shares to 1,926 successful applicants. The category-wise details of the Basis of Allotment are as under: (Sample)

Sr. No	Category	No. of Applications Received	% of Total	Total No. of Equity Shares applied	% to Total	No. of Equity Shares allotted per applicant	Ratio	Total No. of Equity Shares allotted
1	6,120	31,168	95.37	19,07,48,160	93.77	1,260	24:407	23,15,880
2	6,210	363	1.11	22,54,230	1.11	1,260	21:363	26,460
3	6,300	345	1.06	21,73,500	1.07	1,260	20:345	25,200
4	6,390	145	0.44	9,26,550	0.46	1,260	9:145	11,340
5	6,480	54	0.17	3,49,920	0.17	1,260	3:54	3,780
6	6,570	45	0.14	2,95,650	0.15	1,260	3:45	3,780
7	6,660	37	0.11	2,46,420	0.12	1,260	2:37	2,520
8	6,750	43	0.13	2,90,250	0.14	1,260	3:43	3,780
9	6,840	14	0.04	95,760	0.05	1,260	1:14	1,260
10	6,930	38	0.12	2,63,340	0.13	1,260	2:38	2,520
20	9,630	10	0.03	96,300	0.05	1,260	1:10	1,260
21	10,170	9	0.03	91,530	0.05	1,260	1:9	1,260
22	11,160	37	0.11	4,12,920	0.20	1,260	2:37	2,520
23	11,250	10	0.03	1,12,500	0.06	1,260	1:10	1,260
24	12,150	11	0.03	1,33,650	0.07	1,260	1:11	1,260
25	13,590	9	0.03	1,22,310	0.06	1,260	1:9	1,260
80	33,480	1	0.00	33,480	0.02	1,260	0:1	0
81	36,360	2	0.01	72,720	0.04	1,260	0:2	0
82	36,450	1	0.00	36,450	0.02	1,260	0:1	0
83	42,840	2	0.01	85,680	0.04	1,260	0:2	0
84	45,540	1	0.00	45,540	0.02	1,260	0:1	0
92	0	All applicants from Seria	al no 29 to 91 for 1	(one) lot of 1260 shares		1,260	3:133	3,780
93	0	1926 Allottees from Ser	ial no 1 to 92 Addi	tional 1(one) share1		1	38:59	1,240
	TOTAL	32,680	100.00	20,34,31,500	100.00			24,28,000

D. Allotment to Eligible Employee (After Rejections) (including ASBA Applications)

The Basis of Allotment to the Eligible Employees, who have bid at the Issue Price of ₹165 per Equity, was finalized in consultation with NSE. This category has been subscribed to the extent of 1.10 times. The total number of Equity Shares Allotted in this category is 20,000 Equity Shares to 29 successful applicants. The category-wise details of the Basis of Allotment are as under:

Sr. No	Category	No. of Applications Received	% of Total	Total No. of Equity Shares applied	% to Total	No. of Equity Shares allotted per applicant	Ratio	Total No. of Equity Shares allotted
1	90	9	40.91	810	5.84	90	1:1	810
2	180	1	4.55	180	1.30	180	1:1	180
3	360	1	4.55	360	2.60	360	1:1	360
4	630	2	9.09	1,260	9.09	630	1:1	1,260
5	1,170	1	4.55	1,170	8.44	1170	1:1	1,170
6	1,260	1	4.55	1,260	9.09	1260	1:1	1,260
7	1,350	2	9.09	2,520	18.18	1260	1:1	2,520
8	2,160	1	4.55	1,260	9.09	1260	1:1	1,260
9	2,700	2	9.09	2,520	18.18	1260	1:1	2,520
10	3,330	2	9.09	2,520	18.18	1260	1:1	2,520
	TOTAL	22	100.00	13,860	100.00			13,860

Employees below ₹ 2,00,000/- to ₹ 5,00,000/-% of Total Total No. of Equity No. of Equity Shares Total No. of Equity Category No. of Applications % to Total Ratio No Shares applied allotted per applicant Shares allotted 1,350 28.57 2.22 136 2,160 900 682 682 14.29 11.11 1:1 3 2,700 28.57 2.880 35.56 1.092 1:1 2.184 4 3,330 28.57 4.140 51.11 1,569 1:1 3,138 TOTAL 100.00 8,100 100.00 6,140

Allotment to QIBs, who have bid at the Issue Price of ₹165 per Equity Share or above, has been done on a proportionate basis in consultation with NSE. This category has been subscribed to the extent of 100.99 times of Net QIB portion. As per the SEBI Regulations, Mutual Funds were allotted 5% of the Equity Shares of Net QIB portion available i.e. 2,42,800 Equity Shares and other QIBs and unsatisfied demand of Mutual Funds were allotted the remaining available Equity Shares i.e. 46,13,200 Equity Shares on a proportionate basis. The total number of Equity Shares allotted in the QIB category is 48,56,000 Equity Shares, which were allotted to 61 successful Applicants.

Category	FI'S/BANK'S	MF'S	IC'S	NBFC'S	AIF	FPC/FII	Others	Total
Allotment	30,80,776	2,85,005	73,898	5,44,469	13,508	8,58,344	-	48,56,000

F. Allotment to Anchor Investors (After Rejections)

The Company, in consultation with the BRLM, have allocated 72,84,000 Equity Shares to 14 Anchor Investors (through 14 Anchor Investor Application Forms) (including Nil  $domestic \, Mutual \, Funds \, through - schemes) \, at \, an \, Anchor \, Issue \, Price \, at \, \overline{<} \, 165 \, per \, Equity \, Share \, in \, accordance \, with \, SEBI \, ICDR \, Regulations. \, This \, represents \, 60\% \, of \, the \, QIB \, portion.$ MF'S IC'S NBFC'S FPC/FII 12,12,300 9,09,360 15,15,420 36,46,920

The Board of Directors of our Company at its meeting held on September 15, 2025 has taken on record the basis of allotment of Equity Shares approved by the Designated Stock Exchange, being NSE and has allotted the Equity Shares to various successful Bidders. The Allotment Advice Cum Refund Intimation and/or notices have been dispatched to the address of the investors as registered with the depositories. Further, instructions to the SCSBs have been issued for unblocking of funds and transfer to the Public Issue Account on September 15, 2025 and the payments to non-syndicate brokers have been issued on September 15, 2025. In case the same is not received within ten days, investors may contact the Registrar to the Issue at the address given below. The Equity Shares allotted to the successful allottees have been uploaded on September 16, 2025 for credit into the respective beneficiary accounts subject to validation of the account details with the depositories concerned. The Company has filed the Listing application with BSE and NSE on September 16, 2025. The Company has received the listing and trading approval from BSE & NSE, and trading will commence on September 17, 2025.

Note: All capitalized terms used and not defined herein shall have the respective meanings assigned to them in the Prospectus.

# INVESTORS PLEASE NOTE

These details of the Allotment made was hosted on the website of Registrar to the Issue, MUFG Intime India Private Limited (Formerly Link Intime Private Limited). All future correspondence in this regard may kindly be addressed to the Registrar to the Issue quoting full name of the First/ Sole applicant, Serial number of the Bid cum Application

form number, Bidders DP ID, Client ID, PAN, date of submission of Bid cum Application Form, address of the Bidder, number of Equity Shares bid for, name of the Member of the  $Syndicate, place \ where \ the \ bid \ was \ submitted \ and \ payment \ details \ at \ the \ address \ given \ below:$ 



(Formerly Link Intime India Private Limited)

C-101, Embassy, 247,L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai – 400 083, Maharashtra, India; Telephone: +91 81081 14949; E-mail: shrinagarhouse.ipo@in.mpms.mufg.com; Investor grievance e-mail: shrinagarhouse.ipo@in.mpms.mufg.com; Website: www.in.mpms.mufg.com

Contact Person: Shanti Gopalkrishnan: SEBI Registration No.: INR000004058

For SHRINGAR HOUSE OF MANGALSUTRA LIMITED On behalf of the Board of Directors

Sd/-Place: Mumbai Rachit S Sinha

Date: September 16, 2025 Company Secretary and Compliance Officer

THE LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARES ON LISTING OR THE BUSINESS PROSPECTS OF SHRINGAR HOUSE OF MANGALSUTRALIMITED. SHRINGAR HOUSE OF MANGALSUTRA LIMITED has filed a Prospectus dated September 12, 2025 with the RoC. The Prospectus is made available on the website of the SEBI at

www.sebi.gov.in as well as on the website of the BRLM i.e., Choice Capital Advisors Private Limited at www.choiceindia.com/merchant-investment-banking, the website of the NSE at www.nseindia.com and the website of the BSE at www.bseindia.com and the website of the Company at www.shringar.ms. Any potential investor should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risks, please see the section "Risk Factors" beginning on page 33 of the Prospectus. Potential investors should not rely on the DRHP for making any investment decision but should only rely on the information included in the RHP filed by the Company with the RoC.

The Equity Shares offered in the Issue have not been, and will not be, registered under the U.S. Securities Act and may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act and applicable state securities laws. The Equity Shares offered in the issue are being offered and sold only outside the United States in "offshore transactions" as defined in and in reliance on Regulation S under the U.S. Securities Act ("Regulation S").

# NIeQ-06 OF 2025-2026

# (Abridged)

e\_Quotation are invited by being the undersigned from the Resourceful and Bonafide contractor having credential as per G.O No .-04-A/PW/0/10C-02/14 dated- 18.03.2015. Tender ref. No. WBPWD/EE/ DIVISION BANKURA NIeQ-06/2025-2026 Tender ID: [2025\_ WBPWD \_903637\_1]. for 01 (One) no. works under Bankura Division, P.W.D. circulated vide this office memo no. 1561 dated 16.09.2025 Bid submission closing date 23.09.2025 up to 12.00 Hrs. (IST). The details of above tender may be seen at http://wbtenders.gov.in and from the notice board of the office of undersigned. Corrigendum if any will be

Executive Engineer,

published in website only.

Bankura Division, P.W.D.

# DIAGEO

# **UNITED SPIRITS LIMITED**

Corporate Identity Number: L01551KA1999PLC024991 Registered Office: 'UB Tower', #24, Vittal Mallya Road, Bengaluru 560 001, Karnataka, India.

Tel: +91 80 2221 0705 | Fax: +91 80 2225 5253 Website: www.diageoindia.com | Email: investor.india@diageo.com

IMPORTANT NOTICE TO SHAREHOLDERS HOLDING SHARES IN PHYSICAL MODE Special Window for Re-lodgement of Transfer Requests of Physical shares

In accordance with SEBI circular no. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated 2<sup>nd</sup> July 2025, shareholders are informed that a special window of six (6) months has been opened from 7th July 2025 until 6th January 2026 for re-lodgement of transfer requests of physical share certificate.

This facility is available only for transfer deeds lodged before 1st April 2019, which were rejected, returned, or not attended due to documentation/ procedural/ other deficiencies

- Transfers will be processed only in demat mode.
- Shareholders must have an active demat account and submit a Client Master List (CML) along with other required documents.
- Requests should be submitted well within the specified window.

For further assistance, kindly contact our Registrar & Share Transfer Agent viz., M/s. Integrated Registry Management Services Private Limited, Email: bglsta@integratedindia.in, Tel: +91 80 2346 0815 - 818, No. 30, Ramana Residency, 4th Cross, Sampige Road, Malleswaram, Bengaluru - 560 003, Karnataka,

Shareholders are encouraged to act promptly, as this is a one-time opportunity.

For United Spirits Limited

Place : Bengaluru Dated: 16th September 2025

Pragya Kaul Company Secretary and Compliance Officer



# Nido Home Finance Limited

Registered office: 5<sup>th</sup> Floor, Tower 3, Wing 'B', Kohinoor City Mall, Kohinoor City, Kirol Road, Kurla (West), Mumbai - 400070

# BRANCH OFFICE RELOCATION NOTICE

In continuation to our earlier Notice published on June 06th, 2025, in Business Standard and Raj Express (Indore), with respect to Branch relocation, we, Nido Home Finance Limited hereby inform the general public and our customers that we are relocating our Indore branch to new premises at below mentioned address with effect from October 11th, 2025.

# Nido Home Finance Ltd.

Office No 114, 1st Floor, D.M. Tower, Plot No. 21/1, Race Course Road, Indore Madhya Pradesh - 452001

In case of any query our existing customers may reach out to our centralized customer service desk on below mentioned contact details:

Email: assistance@nidohomefin.com

**Call Center:** 1-800-1026371

(Monday – Friday 10 a.m. to 5 p.m.)

Looking forward to your continued support.



### PIDILITE INDUSTRIES LIMITED Regd. Office: Regent Chambers, 7th Floor, Jamnalal Bajaj Marg,

208, Nariman Point, Mumbai - 400 021. Tel: +91 22 2835 7000 • Email: investor.relations@pidilite.co.in Website: www.pidilite.com • CIN: L24100MH1969PLC014336

#### NOTICE TO THE MEMBERS OF THE COMPANY RECORD DATE FOR ISSUE OF BONUS EQUITY SHARE

NOTICE is hereby given that the Company has fixed Tuesday, 23rd September, 2025 as the 'Record Date' for the purpose of determining entitlement of the members of the Company eligible for bonus equity shares in the proportion of 1:1 i.e. 1 (One) new fully paid-up bonus equity share of ₹ 1/- each (Rupee One only) each for every 1 (One) existing fully paid-up equity share of ₹ 1/- (Rupee One only) each ("Bonus Shares"). The Bonus shares will be allotted to the members of the Company whose names appear in the Register of Members/ Register of Beneficial Owners maintained by the Depositories,

as on the Record Date. The Bonus Shares, once allotted, shall rank pari pasu in all respects with the fully paid-up equity shares of the Company as existing on the Record Date and shall always be subject to the terms and conditions contained in the Memorandum and Articles of Association of the Company.

Pursuant to the Securities and Exchange Board of India (Issue of Capital and Disclosure Requirements), Regulations, 2018, new Bonus Shares shall be allotted in dematerialized form only. With respect to entitlement of the Bonus Shares of the members holding equity shares in physical form who have not provided their demat account details to the Company, the said Bonus Shares shall be credited in dematerialized form to a new demat suspense account till they are credited to the beneficiary accounts of the respective members holding equity shares in physical form.

For Pidilite Industries Limited

Place : Mumbai **Manisha Shetty** Date: 17th September, 2025 **Company Secretary**  🕲 पान १ वरून

स्वदेशी उद्योगांना प्रोत्साहन, 'स्टार्टअप'ना प्रोत्साहन, नवोन्मेष आणि तंत्रज्ञानावर भर देणाऱ्या योजनांमळे युवा उद्योजकांसाठी नवे मार्ग खुले झाले. आर्थिक विकासाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न झाला. मोदी यांच्या कार्यकाळात विकासाच्या प्रक्रियेत पर्यावरण संवर्धन आणि शाश्वततेला तितकेच महत्त्व दिले गेले. जलसंधारण, वृक्षारोपण, इलेक्ट्रिक वाहने, जैवइंधन यांवर भर देण्यात आला. माझ्या मंत्रालयातही पर्यावरणपूरक पायाभृत सुविधा विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे, जेणेकरून औद्योगिक आणि आर्थिक विकासासोबत पर्यावरणाचा समतोल राखता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशासन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी डिजिटल भारत अभियानाला गती दिली. आधार, जनधन, मोबाईल सेवा, ऑनलाइन सेवांचे जाळे आणि डिजिटलीकरणामुळे सामान्य नागरिकाला सरकारी योजना, कर्ज, अंशदान आणि सेवा सहज उपलब्ध होऊ लागल्या. भ्रष्टाचार कमी करण्यासाठी आणि आर्थिक व्यवहार सुलभ करण्यासाठी याचा मोठा फायदा झाला. महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना, स्वावलंबनासाठी कर्ज योजना, शिक्षण व कौशल्य विकास यांवर भर दिला गेला. शेतकऱ्यांसाठी थेट आर्थिक मदत, सिंचन, आधुनिक शेती तंत्र यांना नवी दिशा मिळाली. रोजगार निर्मिती, 'स्टार्टअप इकोसिस्टिम' आणि कौशल्य विकासावर भर दिला जात आहे.

मांडन देशातील उत्पादनक्षमता वाढविण्यावर भर दिला.

जागतिक व्यासपीठावर ठसा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्र धोरण केवळ राजकीय स्तरापुरते मर्यादित न ठेवता आर्थिक, सांस्कृतिक, सुरक्षाविषयक आणि वैज्ञानिक सहकार्याच्या दृष्टीने त्याचा विस्तार केला. त्यांच्या दुरदृष्टीमुळे भारताने जगात आपली ताकद सिद्ध केली.

महत्त्वाच्या जागतिक व्यासपीठावर भारताचा ठसा उमटवला, संयक्त राष्ट्रसंघ, 'जी-२०', 'ब्रिक्स' यांसारख्या मंचांवर भारताचे हितसंबंध प्रभावीपणे मांडले गेले. हवामान बदल, दहशतवादविरोध, आरोग्य सुरक्षा आणि जागतिक व्यापार यांसारख्या मुद्द्यांवर भारताने सिक्रय भूमिका घेतली. मोदी यांच्या नेतृत्वामुळे भारत केवळ एक प्रादेशिक शक्ती न राहता जागतिक पातळीवर विश्वासार्ह भागीदार बनला आहे.

संकेतस्थळावर संपर्क साधावा.

जा.क्र. कडोंमपा/जसंवि/मुका/५२०

दिनांक: १६/०९/२०२५

कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण

शंकरराव चौक, कल्याण (प.)

शृध्दीपत्रक क्र. - ३

निविदा सूचना क्र. ३१/२०२५-२६

सदर निविदा सुचना दि. २६/८/२०२५ रोजी दै. बित्तंमबातमी, दै. लोकमत, दै

सकाळ, फि-प्रेस जर्नल, दै. यशोभूमी, दै. इंडियन एक्सप्रेस व दै. प्रातःकाल

मध्ये प्रसिध्द करण्यात आली होती. सदर निविदा सूचनेमध्ये कोरे निविदा

फॉर्म विक्री व स्वीकृतीची दि. २६/८/२०२५ ते दि. १५/९/२०२५ रोजी सायं. ३.०० पर्यंत होती व निविदा उघडण्याचा दि. १६/०९/२०२५ रोजी दू. ४.०० वा. होती.

ती आता दि. १८/०९/२०२५ रोजी दु. ३.०० वाजेपर्यंत वाढविण्यात येत आहे.

निविदा दि. १९/०९/२०२५ रोजी सायं ४.०० वाजता शक्य झाल्यास निविदा

अधिक माहितीकरिता शासनाच्या www.mahatenders.gov.in य

(अनिता परदेशी)

शहर अभियंता (पर्यावरण)

कल्याण डोंबिवली महानगरपालिका,

कल्याण

पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेड

**नोंदणीकत कार्यालय:** रिजन्ट चेंबर्स, ७ वा मजला, जमनालाल बजाज मार्ग,

२०८, नरिमन पॉइंट, मुंबई - ४०० ०२१. दूरध्वनी: +९१ २२ २८३५ ७०००

ईमेल: investor.relations@pidilite.co.in वेबसाइट: www.pidilite.com सीआयएन: एल२४१००एमएच१९६९पीएलसी०१४३३६

कंपनीच्या सदस्यांना सूचना

बोनस इक्रिटी शेअर्स जारी करण्याची नोंदणी तारीख याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीने १:१ या प्रमाणात बोनस इक्रिटी शेअर्स

वाटपासाठी पात्र असलेल्या कंपनीचे सदस्यांचे हक्क निश्चित करण्यासाठी नोंदणी तारीख

म्हणून मंगळवार २३ सप्टेंबर, २०२५ रोजी निर्धारित केलेली आहे, म्हणजेच, प्रत्येकी

१/- (फक्त रुपये एक) च्या प्रत्येक १ (एक) विद्यमान पूर्णपणे भागभरणा झालेल्या

इक्विटी शेअर्ससाठी (''बोनस शेअर्स'') प्रत्येकी १/- (फक्त रुपये एक) चे १ (एक)

कंपनीच्या ज्या सदस्यांची नावे डिपॉझिटरींकडून व्यवस्थापित केल्या जाणाऱ्या सदस्यांचे

नोंदणी रजिस्ट्रार / लाभार्थी मालकांच्या रजिस्ट्रारमध्ये रेकॉर्ड तारखेला नोंद झालेले

एकदा वाटप झाल्यानंतर, बोनस शेअर्सला रेकॉर्ड तारखेला अस्तित्वात असलेल्या

कंपनीच्या पूर्णपणे भागभरणा झालेल्या इक्विटी शेअर्सप्रमाणेच समसमान दर्जा (पारी-परस्

दर्जा) मिळेल आणि ते सदैव कंपनीच्या मेमोरॅंडम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (इश्यू ऑफ कॅपिटल ॲण्ड डिस्क्लोजर

रिक्वायरमेंटस्), नियमावली, २०१८ नुसार, नवीन बोनस शेअर्सचे केवळ डीमॅटिरियलाइज्ड

स्वरूपातच वाटप केले जाईल. ज्या सदस्यांनी भौतिक स्वरूपात इक्रिटी शेअर्स धारण

केलेले आहेत आणि ज्यांनी कंपनीला त्यांचे डीमॅट खाते तपशील अद्यापपर्यंत दिलेले

नाहीत त्यांच्या हक्काच्या बोनस शेअर्सच्या बाबतीत. सदर बोनस शेअर्स डीमॅटिरियलाइज्ड

स्वरूपात नवीन डीमेंट सस्पेन्स खात्यात जमा केले जातील आणि भौतिक स्वरूपात इक्रिटी

शेअर्स धारण करेपर्यंत ते संबंधित लाभार्थी सदस्यांच्या खात्यात जमा केले जाणार नाहीत

नवीन पूर्णपणे भरलेले बोनस इक्विटी शेअर दिले जाणार आहेत.

समाविष्ट असलेल्या अटी आणि शर्तींच्या अधीन असतील.

आहेत. त्यांनाच बोनस शेअर्स वाटप केले जातील

नवभारताचा शिल्पकार

पंतप्रधान मोदी यांनी शेजारी राष्ट्रांसोबत विश्वास निर्माण करण्यावर भर दिला. नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका, मालदीव यांसारख्या देशांशी आधारभत सुविधा, व्यापार, ऊर्जा आणि सांस्कृतिक सहकार्य वाढवले. सीमावर्ती भागातील विकास योजनांना गती

मिळाली. यामुळे प्रादेशिक स्थिरतेला हातभार लागला. पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणाशी संबंधित अनेक धाडसी निर्णय घेतले. दहशतवादाविरोधी कारवाईसाठी ठोस पावले उचलली, जागतिक महामारीच्या काळात भारताने औषधे आणि लस पुरवून मानवतावादी भूमिका निभावली. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी नवी भागीदारी निर्माण केली. परकीय गुंतवणूक वाढवण्यासाठी धोरणात्मक सुधारणा केल्या. या निर्णयांमुळे भारताच्या सुरक्षेला आणि अर्थव्यवस्थेला नवे बळ मिळाले. परराष्ट धोरण हा केवळ राजकीय विषय नाही, तर तो लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा मार्ग आहे असा संदेश जगाला दिला. पंतप्रधान मोदी यांनी योग दिन, आयुर्वेद, शिक्षण, पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यांवर भर देऊन जागतिक स्तरावर भारताची सौहार्दाची ओळख निर्माण केली.

दहशतवादावर प्रहार

दहशतवाद हा सुरक्षेचा विषय आहेच. शिवाय, ते राष्ट्राच्या स्थैर्यावर, आर्थिक प्रगतीवर आणि सामान्य नागरिकांच्या जीवनावर गंभीर परिणाम करणारे जागतिक आव्हान आहे. भारताने अनेक वर्षे या संकटाचा सामना केला आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाविरुद्ध स्पष्ट, ठाम आणि धाडसी भूमिका स्वीकारून देशाच्या सुरक्षेस प्राधान्य दिले. त्यांच्या नेतृत्वात भारताने कठोर कायदे लागु केले आणि जागतिक मंचावर दहशतवादाला विरोध दर्शवला. त्यांनी सुरुवातीपासूनच दहशतवादाबाबत 'झिरो टॉलरन्स'ची भूमिका मांडली. कोणत्याही स्वरूपातील हिंसाचार किंवा राष्ट्रविघातक कटकारस्थानांना कडाडून विरोध करण्याची भूमिका त्यांनी घेतली. भारताच्या सीमावर्ती भागांपासून देशाच्या अंतर्गत सुरक्षेपर्यंत प्रत्येक क्षेत्रात दहशतवादाविरोधात प्रभावी उपाययोजना राबविल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कर, निमलष्करी दल आणि गुप्तचर संस्था यांना आधुनिक साधने, प्रशिक्षण आणि तांत्रिक सहकार्य मिळाले. दहशतवादविरोधी

कारवाईसाठी संसज्ज यंत्रणा निर्माण करण्यात आली. 'सर्जिकल स्टाईक आणि हवाई कारवाई यांसारख्या निर्णायक उपायांनी दहशतवाद्यांवर प्रभावी प्रहार

दहशतवादाला मिळणारी आर्थिक मदत थांबवण्यासाठी त्यांनी बॅकिंग नियंत्रण, हवाला नेटवर्कवर कारवाई आणि आर्थिक गुन्ह्यांविरोधात कठोर उपाय केले. आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताने दहशतवादाला आर्थिक आधार देणाऱ्या घटकांविरोधात जागरूकता निर्माण केली. संयुक्त राष्ट्रे आणि इतर आंतरराष्ट्रीय मंचांवर दहशतवादाविरोधातील धीरणांसाठी भारताचा आवाज प्रभावी ठरला. दहशतवाद ही केवळ भारताची समस्या नाही, हे लक्षात घेऊन पंतप्रधान मोदी यांनी शेजारी देशांसोबत सीमा सुरक्षा आणि संयुक्त कारवाई यावर भर दिला. त्याचबरोबर संवादाच्या माध्यमातून शांतता आणि विश्वास निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले गेले. तरीही दहशतवादाला आश्रय देणाऱ्या घटकांवर कडक भूमिका घेत भारताने स्वतःच्या सुरक्षेला प्राधान्य दिले. त्यांच्या नेतृत्वात भारताने दहशतवादाविरोधात जागतिक भागीदारी वाढवली. अमेरिकेसह, युरोप, रशिया आणि मध्यपूर्वेतील राष्ट्रांसोबत सहकार्य मजबूत करण्यावर भर दिला. भारताने दहशतवादामुळे प्रभावित देशांना औषध, तांत्रिक सहकार्य आणि प्रशिक्षण दिले. यामुळे आपला देश केवळ सामरिकदृष्टया बलाढ्य राष्ट्र म्हणून नव्हे, तर मानवतावादी आणि जबाबदार राष्ट्र म्हणूनही पुढे आला आहे. दहशतवादाच्या विरोधातील लढाई ही केवळ सुरक्षा दलांची जबाबदारी नाही, हे लक्षात घेऊन पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला. शिक्षण, समाजमाध्यमे, स्थानिक प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून समाजात संवाद वाढवला गेला. कट्टरतेला आळा घालण्यासाठी सकारात्मक विचार आणि राष्ट्रीय एकतेवर भर दिला गेला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व हे दूरदृष्टी, धैर्य, समर्पण आणि देशभक्तीवर आधारित आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारत आत्मनिर्भर, समृद्ध आणि सक्षम राष्ट्र बनण्याच्या दिशेने जलद गतीने वाटचाल करत आहे. याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

ताज्या बातम्यांसाठी पाहा... eSakal.com

🏻 ठाणे महानगरपालिका, ठाणे

राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय,

फेरनिविदा सूचना

ठाणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती

शिवाजी महाराज रुग्णालयाच्या शरिरक्रियाशास्त्र विभागासाठी आवश्यक असणाऱ्या विविध साहित्यांच्या खरेदीसाठी ठामपा/पिआरओ/अधिष्ठाता,

४३४/२०२५-२६ दि. १४/०७/२०२५ अन्वये सन २०२४-२५ या वर्षाकरीता

ऑन लाईन ई -टेडरिंग पद्धतीने निविदा मागविण्यात आली होती. दरम्यानच्या

कालावधीत सदर निविदेस अल्प प्रतिसाद मिळाल्याने सदर निविदेस

फेरनिविदा देण्यात येत आहे. फेरनिविदा सूचना व निविदा प्रपत्र ठाणे

महानगरपालिकेचे संकेतस्थळावर https://mahatenders.gov.in दि.

१७/०९/२०२५ ते दि. २४/०९/२०२५ रोजी पर्यंत १६.०० वाजेपर्यंत उपलब्ध

होतील. दि.२४/०९/२०२५ रोजी १६.३० वाजेपर्यंत ऑनलाइन निविदा स्वीकारण्यात येतील. दि.२९/०९/२०२५ रोजी १६.०० वाजता स्वीकारलेल्या

राष्ट्रीय आरोग्य अभियान

राज्य आरोग्य सोसायटी, मुंबई.

दूरध्वनी क्र. २२७ १७५००

जाहीर ई-निविदा सुचना क्र. ०५/२०२५-२६

आरोग्य अभियान, PM- ABHIM व १५ व्या वित्त आयोग अंतर्गत मंजूर दुरुस्ती व बांधकामे

खाली दर्शविल्याप्रमाणे Online निविदा http://mahatenders.gov.in वर

ई-निविदा (प्रथम प्रसारण) कामांची संख्या - १६६

ई-निविदा (द्वितीय प्रसारण) कामांची संख्या - ०९

ऑनलाईन निविदा विक्री - दिनांक १७/०९/२०२५

शासनाच्या http://mahatenders.gov.in या संकेतस्थळावरुन Tender by

organization मधील SE National Rural Health Mission State Health

Society Mumbai वरुन डाऊनलोड करता येईल. या निविदे संबंधिची सर्व माहिती व अटी / शर्ती सदर संकेतस्थळावर पाहण्यासाठी उपलब्ध आहे. ही निविदा फत्त

इंटरनेटवरुनच खरेदी करता येईल व इंटरनेटवरुनच भरता / दाखल करता येईल.

कोणतेही कारण न देता निविदा स्विकारणे अथवा रह करणेचे अधिकार राखून ठेवण्यात

आरोग्य संस्थांच्या बांधकामे व दुरुस्तीचे खालीलप्रमाणे Online ई-निविदा महाराष्ट्र

राष्ट्रीय आरोग्य अभियान, राज्य आरोग्य सोसायटी, मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व

राज्य आरोग्य सोसायटी,

राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र, मुंबई

राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालय

निविदा ऑनलाइन उघडण्यात येतील.

plsvisitourofficialweb-site

www.thanecity.gov.in

ई-टेंडरिंग पध्दतीने मागवित आहे.

दि.१६.०९.२०२५

आले आहेत.

ठामपा /पिआरओ/अधिष्ठाता/६५४/२०२५-२६) सही/-

# जानेवारीअखेरपर्यंत निवडणुका घ्या 🕥 पान । वरून

चार महिन्यांची मदत संपल्यानंतर अर्ज दाखल केल्याबद्दल न्यायालयाने आयोगावर ताशेरे ओढले. 'आता जी मुदतवाढ देण्यात आली आहे, ती एकवेळची संधी आहे. ३१ जानेवारी २०२६ नंतर कसल्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नाही,' अशा शब्दांत न्या. सूर्यकांत आणि न्या. जॉयमल्या बागची

# महायुतीचाच महापौर!

🕥 पान १ वरून

होते. मेळाव्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई अध्यक्ष अमित साटम, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, खासदार उज्ज्वल निकम, विधानसभा अध्यक्ष राहल नार्वेकर, मंत्री आशीष शेलार, मंगलप्रभात लोढा, प्रकाश मेहता, मनोज कोटक आदी उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्या

विनंतीवरून आम्ही मुंबई महापालिकेतील सत्ता सोडली. मात्र शिवसेनेसोबत असलेले एकनाथ शिंदे आणि नार्वेकर यांनी शिवसेनेचाच महापौर बसवावा, असा आग्रह धरला, आम्ही मित्रासाठी बलिदान दिले. आम्ही लढणारे आहोत, रडणारे नाही. काही झाले तरी मुंबईत महायुतीचाच महापौर बसवणार असल्याचा निर्धार फडणवीस यांनी व्यक्त केला. शिवसेनेने मंबईचा विकास रोखल्याची टीका करून फडणवीस यांनी प्रकल्पांचा रोडमॅप मांडला.

AN TO THE REAL PROPERTY OF THE PARTY OF THE

भारत प्रथम हीच प्रेरणा...75 वर्षे



यांच्या खंडपीठाने आयोगाला सुनावले.

महाराष्ट्राच्या प्रगतीला बळ देणारी रेल्वे कनेक्टिव्हिटी



अमळनेर (भा) - बीड नव्या रेल्वेमार्गाचे (अहिल्यानगर - बीड - परळी प्रकल्पाचा भाग)

उद्घाटन

बीड आणि अहिल्यानगर दरम्यान धावणाऱ्या डेम् ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून शुभारभ द्धारा

### देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र आणि पालक मंत्री, बीड

अजित प्रवार

• कृषी उत्पादनाची मोठ्या बाजारपेठ मध्ये जलद वाहतूक

• पर्यटन, संस्कृती व तीर्थयात्रेला अधिक सुरक्षित व सुलभ जोडणीमुळे चालना.

 विद्यार्थ्यांसाठी, रुग्णांसाठी व दैनंदिन प्रवाशांसाठी अधिक वेगवान व विश्वासार्ह प्रवास. रस्त्यांवरील गर्बी व प्रदूषण कमी करणारा पर्यावरणपूरक प्रवास.

मराठवाझ आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील सांस्कृतिक नात्यांना बळकटी.

• मराठवाङ्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती





प्रा. राम शिंदे अध्यक्ष महाराष्ट्र विद्यान परिषद

आदरणीय उपस्थिती राधाकृष्ण विखे पारील जलसंपदा मंत्री (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ), महाराष्ट्र

पक्रना मुड पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री, महाराष्ट्र

ताज्या बातम्यांसाठी पाहा...

eSakal.com

हमीपात्र

AMALNER: Vikas lottery & Gen. store: 8999612300 | AHILYANAGAR

Maharaja LotteryCentre-9764662643/9158729426 | JALGAON: Vyas

Agency - 9890056854, Baheti Lottery - 9420389239 | KOLHAPUR :

Mahavir Lottery Agency - 9822248473, 7066275145 | KALYAN: Prince

Lottery - 9819574813 | KALBADEVI : Mewad Agency - 9833253514

KHAMGAON: Matoshree Enterprises - 9922813194 | MUMBAI: Prince

9920116957 | NAGPUR : Lottery Bhandar - 9764688000, Balaj

Marketing - 9371034883, Siraj Enterprises - 9822472123 | NANDED :

9421908570, Shree Sai Krupa Lottery Agency - 9822767566, I NASHIK

Chirag Enterprises - 9168199999 | CHHATRAPATI SAMBHAJ

NAGAR : Rukmini Enterprises - 9822899520/8007059111, Koma

9420545869/9850501313 | PANVEL : Phatak Enterprises - 9167552882

PUNE: Shri Gurudev Datta Lot. Agency - 9518591612, Parihar

interprises - 9422517486, Kamal Agency - 830492061, Amit Lotter

Agency - 9422087688 | SANGLI : Kishor M Shah - 8055204763

552529044 | SATARA : Samrat Agency - 8805277966 | YAWATMAL : New Jai ambe Lottery Bhandar - 9421844726

अधिक माहितीसाठी कॉल करा (टोल फ्री) - 1800 266 0088

Mumbai - 8754562382 / 7845827316 / 8928588642

Agency - 9370224810 | SOLAPUR : Barad Lottery Agency

Jagdamba Lottery Centre - 8956486986, Prasad Enterprises

Agency - 9833748152 | NERUL : Shree Ganesh Krupa Agency

सेक्कीम राज्य लॉटरीज DEAR

गणेश चतुर्थी बंपर लॉटरी

इतरही अनेव

रजनी पादील

बजरंग सोनवर्ण

🏥 १७.०९.२०२५ | 🛛 दुपारी १:१५ वाजता 🛭 🎗 बीड रेल्वे स्थानक, महाराष्ट्र

SIKKIM STATE LOTT

20.09.2025

Follow us on: X @Central\_Railway 🕴 Central Railway 👰 @Central\_Railway 👨 CentralRailwayIndia

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली NATIONAL INSTITUTE OF TECHNOLOGY DELHI


ı autonomous institute under the aegis of Ministry of Education (Shiksha Mantralaya), Govt. of India) प्लॉट क्रमांक FA7, झोन P1, जी.टी. कर्नाल रोड, दिल्ली-११००३६, भारत दुरध्वनी/Tele: +९१११-३३८६१०००, १००१, संकेतस्थळ/Website: www.nitdelhi.ac.in

प्राध्यापक पदांची भरती

अर्हता निकष, विभागनिहाय रिक्त जागा, वेतन श्रेणी आणि इतर संबंधित सूचनांबद्दल

तपशीलवार माहिती संस्थेचे अधिकृत संकेतस्थळ www.nitdelhi.ac.in वर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज पोर्टल १८.०९.२०२५ पासून १७.१०.२०२५ पर्यंत खुले राहील.

सर्व स्व-साक्षांकित आवश्यक कागदपत्रांसह, संपूर्णपणे भरलेल्या आणि स्वाक्षरी केलेल्या अर्जाची हार्ड कॉपी, **३१.१०.२०२५** रोजी किंवा त्यापूर्वी (सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत) संस्थेत



प्रज्ञागरी दिल्लीच्या विविध विभागांमध्ये वेगवेगळ्या वेतनस्तरांवर प्राध्यापक पदांच्य भरतीसाठी भारतीय नागरिकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. आरक्षण भारत सरकारच्या निकषांनुसार लागू राहील.

cbc 21275/12/0002/2526

(रजिस्ट्रार)



हाउसेससाठी हाउसकीपिंग आणि केटरिंग सेवा पुरविणे.

सिडको महाराष्ट्र लिमिटेड हे खाली नमूद कामासाठी हे कोणत्याही शासकीय/निमशासकीय/सार्वजनिक क्षेत्र संस्थेला व्हीआयपी गेस्ट हाउसेसला केटरिंग आणि हाउसकीपिंग सेवा पुरविण्यासारख्या तत्सम स्वरूपाचे काम ज्यांनी पूर्ण केले आहे अशा आवश्यक अर्हता निकषांची पूर्तता करणाऱ्या अनुभवी इच्छुक बोलीधारकांकडून "ऑनलाईन" आयटेम रेट टक्केवारी बोली ई-निविदा प्रक्रियेद्वारे

हाउसेससाठी हाउसकीपिंग आणि केटरिंग सेवा पुरविणे. २. C.A. No.: 07/CIDCO/EE(NM)/2025-26 ३. बोलीमध्ये ठेवण्यात आलेली रक्कम : रु. ४,१२,८८,०१८.७६ (जीएसटी वगळून) (रु. ३,२२,८८,०१८.७६ बोलीयोग्य भाग + ९०,००,०००,०० बिगर-बोलीयोग्य) ४. बयाणा रक्कम: रु. ४,१३,०००/- ५. करार कालावधी १०९५ (एक हजार पंचान्नव) दिवस **६. निविदा प्रक्रिया शुल्क :** रु. ११,८००.०० (१८% जीएसटी समाविष्ट (ना-परतेय))

बोली कार्यक्रमासह बोली कागदपत्रे संकेतस्थळ https:// mahatenders.gov.in येथे १८-०९-२०२५ रोजी १७.०१ वाजल्यापासून उपलब्ध होतील.

> अधीक्षक अभियंता (HQ)

# बोली मागणी सूचना

मागवित आहेत.

CIN - U99999 MH 1970 SGC-014574 www.cidco.maharashtra.gov.i

जाहीर सचना / नोटीस सर्व संबंधीतांना या जाहीर सूचने / नोटीसींद्वा कळविण्यात येते की, मी सदरची सुचना प्रकाशीत करणार या द्वारे घोषीत करतो. मी दिनांक ०९/०७/२०२५ रोजी इंग्रजी वर्तमान पत्र "फ्रि प्रेस जनरल" आणि १०/०७/२०२५ रोजी मराठी वर्तमान पत्र "प्रभात, तरुण भारत व सकाळ" मध्ये जाहीर सचना प्रसिद्ध केली होती त्या जाहीर सचनेतील प्रतिष्ठात उल्लेखीत मिळकत ज्याची सविस्त माहिती दिनांक ०९/०७/२०२५ व १०/०७/२०२५ च्य वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अ.क्र. ते ६३ ज्या मौजे - बाह्मणसाठी ता - मावळ जि पुणे, येथील स्थावर मिळकती आहेत. त्या नंतर मूळ मिळकत धारकांच्या हरकती प्राप्त झालेने मी माझे अशिल याचेतर्फे सदरची सुचना / जाहीर नोटीस परत घेत आहे. सदरच्या दिनांक ०९/०७/२०२५ १०/०७/२०२५ च्या जाहीर सुचना / नोटीसीर उल्लेखीत मिळकती मध्ये माझ्या अशिलाचा कोणताही हित संबंध नाही तसेच चुकीच्या माहितीच्य आधारे व काही गैरसमजाने सदरची म्हणजे ०९/०७/२०२५ व १०/०७/२०२५ ची जाहीर सच-प्रसारित करण्यात आली होती. सदरबी सुबना नोटीस मी आज दिनांक १७/०९/२०२५ च्या जाहीर सुचना / नोटीसोद्वारे मागे घेत आहे. सदर प्रकणी मी वैयक्तीक रित्या या सूचने / नोटीसीद्वारे दिनांक ०९/०७/२०२५ व १०/०७/२०२५ ची सूचना परत / मागे घेत असन त्या परिशिष्ठातील मिळकतीशी माई किंवा माझे अशिलाचे कोणतेही हितसंबंध नाही असे मी याद्वारं घोषीत करत आहे.

स्थळ : मुंबई

दिनांक : १७ सप्टेंबर, २०२५

दिनांक: १७/०९/२०२५ स्वाक्षरी/ अंड अनिल देविदास पाटील वकील उच्च न्यायालय मंबई में. अनिल पाटील ऑण्ड असी २५, अशांका सुपर मार्केट, एस व्ही रोड, गीरेगाव (प), मुबई - ४००१०४



पिडीलाइट इंडस्ट्रीज लिमिटेडसाठी

मनीषा शेट्टी

कंपनी सचिव

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ १, नाथीबाई ठाकरसी मार्ग, चर्चगेट, मुंबई ४००-०२०

# ७५ वा वार्षिक दीक्षांत समारंभ

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचा ७५ वा वार्षिक दीक्षांत समारंभ दिनांक २३ सप्टेंबर, २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता विद्यापीठाच्या सर सीताराम आणि लेडी शांताबाई पाटकर दीक्षांत सभागृह (पाटकर हॉल), १, नाथीबाई ठाकरसी मार्ग, चर्चगेट, मुंबई- ४०० ०२० येथे आयोजित करण्यात येत आहे.

यावेळी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये विविध अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थिनींना पदवी आणि पदविका प्रदान करण्यात येतील. यावेळी फक्त निर्धारीत वेषभूषा करणा-या बक्षीसपात्र व विद्यावाचस्पती (पीएच.डी.) विद्यार्थिनींना दीक्षांत समारंभास व त्याच्या सरावासाठी २३ सप्टेंबर, २०२५ रोजी सकाळी ७:३० वाजता विद्यापीठाच्या चर्चगेट प्रांगणात उपस्थित राहणे अनिवार्य आहे. या दीक्षांत समारंभाची सविस्तर माहिती आणि सदर संमारंभाच्या थेट वेबकास्टची लिंक विद्यापीठाच्या www.sndt.ac.in व http://estv.in/sndt/या संकेत स्थळावर उपलब्ध होईल.

या दीक्षांत समारंभास वरील विदयार्थिनींनी उपस्थित राहावे. असे आवाहन मा. कूलगुरु, प्रा. उज्वला चकदेव, मा. प्र. कुलगुरु, प्रा. रुबी ओझा, व मा. कुलसचिव, प्रा. विलास नांदवडेकर यांनी केले आहे. संचालक, परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ अधिक खुलासा / माहितीसाठी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. दुरध्वनी क्र.: ९१-२२ २०८६ १७४४/२०८६ १७५० + ९१-२२ २०८६ १७४५ येथे संपर्क साधावा. ई-मेलआयडी convocation@sndt.ac.in

आरओसी-२०२५-२६/ क्र-५/८२५६९

-सही/-(डॉ. संजय नेरकर) संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ



१. नवी मुंबईमध्ये ०३ (तीन) वर्षांसाठी विविध सिडको गेस्ट

डको/जनसंपर्क/२५४/२०२५-२६

7397776862 /9372275063, Solapur - 8805060191 Kolhapur - 9922431881, Nagpur - 9922090691 / 7845827259